

## **Technocraft Industries (India) Limited**

**Registered Office**: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

February 16, 2022

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400051

Script Name: TIIL

**BSE Limited** 

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Code: 532804

**Sub:** Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of publishing Financial Results for the quarter ended December 31, 2021.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai

**Company Secretary** 

FORM G
MODIFICATION IN INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(to be read with Form G dated 24.08.2021)
(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India
(Insolvency Resolution Process for Comprate Persons) Regulations 2016

	THE ATTENTION OF THE ELIG FOR RAIGARH CHAMPA RAIL IN	Corporate Persons) Regulations, 2016 IBLE RESOLUTION APPLICANTS FRASTRUCTURE PRIVATE LIMITED PARTICULARS
1.	Name of the corporate debtor	Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited
_	Date of Incorporation of Corporate Debtor	,
_	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Hyderabad
	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U60300TG2009PTC063665
5.	office (if any) of the Corporate Debtor	8-2-293/82/A/431/A, Road No. 22, Jubilee Hills, Hyderabad, Telangana 500033 IN
6.	respect of Corporate Debtor	01st January 2021
	Date of invitation of expression of interest	Modification on 16th February 2022 (Initiall published on 17th March 2021 followed by amendrus on 09th April 2021, 24th April 2021, 31st May 2021 15th June, 2021, 30th July 2021, 5th August, 2021, 24th August, 2021, 18th October, 2021, 3rd Novembe 2021, 18th Docember, 2021, 18th January, 2022, 1st February, 2022)
	section 25(2)(h) of the Code is available at:	Expression of Interest dated 24th August, 2021.
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Norms of ineligibility were as referred to in Detailed Invitation for Expression of interest.
	Last date for receipt of expression of interest	The last date was on 8 th September 2021.  No further extensions provided.
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	Issued on 13th September 2021
	Last date for submission of objections to provisional list	18th September 2021
	Date of issue of final list of prospective resolution applicants	Issued on 28th September 2021
	plans to prospective resolution applicants	Issued on 18th September 2021 to Eligible Resolution Applicants.
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Manner was as specified in Detailed Invitation for Expression of Interest. The Eligible Resolutio Applicants have been provided with relevant information
16.	Last date for submission of resolution plans	18th March 2022 (As extended from earlier date of 16th February 2022) (subject to permissible extensions)
17.	resolution professional	Only those resolution applicants whose nam was identified in final list of prospective resolution applicants pursuant to Form G dated 24.08.202 can submit resolution plan in manner laid down in the Request for Resolution Plan (RFRP).
	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	17th April, 2022 (subject to permissible extensions & approval of Hon'ble NCLT)
	Name and registration number of the resolution professional	Mr. V Venkatachalam Registration Number: IBBI/IPA-002/IP-N00267/2017-18/1078
20.	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Mr. V Venkatachalam Address: No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka, Secunderabad – 500017 Email ID: vaaranasivkchalam@gmail.com
21.	Address and email to be used for correspondence with the resolution professional	No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka, Secunderabad – 500017 Email: ip.rcripl@ibcprofessionalsolutions.com
22.	Further Details are available at or with	Further details available at following weblink: http://www.ksk.co.in/RCRIPL
23.	Date of publication of Form G	16th February 2022

### **CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED**

CIN: L60210WB1985PLC038478 ed Office: C/O Krishna Prasad Potnuri, S/O Late P. Janardan Rao, 15, Lake Place, P.S Tollygunge Kolkata WB 700029 Ph. No:- 011-26039925, E-mail Id: containerwayinternational@gmail.com, Website: www.containerway.in Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on Dec 31, 2021

			O		NI: **		n Rs Lakhs
	Posticulore	Current Quarter	Quarter Ende	Corresponding		nths Ended	Year Ende Financial
	Particulars	ended	Quarter ended	Quarter ended	for current period	for previous year	Year ende
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	ended 31.12.2020	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Revenue From Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
II	Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Ш	Total Income (I+II)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
IV	EXPENSES						
а	Cost of materials consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b	Purchases of Stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
С	Changes in inventories of finished goods, Stock-in- Trade and Work-in-progress	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
d	Employee benefits expense	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
е	Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
f	Depreciation and amortization expense	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
g	Other expenses	1.71	6.71	0.00	9.37	4.36	6.69
	Total expenses (IV)	1.71	6.71	0.00	9.37	4.36	6.69
V	Profit/(loss) before exceptional items and tax (I- IV)	-1.71	-6.71	0.00	-9.37	-4.36	-6.69
VI	Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
VII	Profit/(loss) before tax (V-VI)	-1.71	-6.71	0.00	-9.37	-4.36	-6.69
VIII	Tax expense:						
۱۲	(1) Current tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(2) Deferred tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
IX	Profit (Loss) for the period from continuing operations (VII-VIII)	-1.71	-6.71	-0.00	-9.37	-4.36	-6.69
х	Profit/(loss) from discontinued operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
ΧI	Tax expense of discontinued operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
XII	Profit/(loss) from Discontinued operations (after tax) (X-XI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
XIII	Profit/(loss) for the period (IX+XII)	-1.71	-6.71	0.00	-9.37	-4.36	-6.69
XIV	Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
XV	Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	-1.71	-6.71	-0.00	-9.37	-4.36	-6.69
χVI	Earnings per equity share (for continuing operation):						
	(1) Basic	-0.05	-0.21	0.00	-0.29	-0.13	-0.20
_	(2) Diluted	-0.05	-0.21	0.00	-0.29	-0.13	-0.20
(VII	Earnings per equity share (for discontinued operation):	-0.00	-0.21	0.00	-5.29	-0.13	-0.20
	(1) Basic	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A
_	(2) Diluted	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A
VIII	Earnings per equity share(for discontinued & continuing operations):	IN.A	11.74	14.74	N.A	N.A	14.7
	(1) Basic	-0.05	-0.21	0.00	-0.29	-0.13	-0.20
$\neg$	(2) Diluted	-0.05	-0.21	0.00	-0.29	-0.13	-0.20

Notes: 1. The above-mentioned figures are in accordance with Ind-As. 2. Segment reporting as per IndAS 108 is not applicable on the Company 3. The Company does not have any exceptional or extraordinary items to report for the above period. 4. The above Un- audited financial results for the half year ended on 31.12.2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 14, 2022. S. The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Dibligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 has been done by the Auditors of the Company and the Limited Review Report is being submitted to the concerned Stock Exchange(s), 6. Previous year period figures have been rearranged, regrouped wherever necessary to make them comparable with current period figures. 7. The results will be available on the Company's website www.containerway.in and on the stock exchange website of BSE Limited i.e www.bseindia.com & CSE i.e. www.cse-india.com

Date: February 14, 2022

For CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED

Salem Laxman Ganapathi (Director)

### PREMIER ENERGY AND INFRASTRUCTURE LIMITED CIN:L45201TN1988PLC015521

Regd. Office: Ground Floor, Tangy Apartments, 34/6, Dr P.V. Cherian Road, Egmore, Chennai - 600008. Phone No. 044 - 28270041 Email id: premierinfra@gmail.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 31st December, 2021

٥.			Quarter Ended		Year to date	Year Ended
SI. No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.2021
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from Operations		-	-		71.00
2	Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and / or Extraordinary items	(91.22)	(102.81)	(68.39)	(265.60)	(258.85)
3	Profit / (Loss) for the period before Tax (after					
	Exceptional and / or Extraordinary items	(91.22)	(102.81)	(68.39)	(265.60)	(258.85)
4	Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional					
	and / or Extraordinary items	(91.22)	(102.81)	(68.39)	(265.60)	(253.01)
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and other Comprehensive Income after tax)]	(91.22)	(102.81)	(68.39)	(265.60)	(252.95)
6	Equity Share Capital	4,135.01	4,135.01	4,135.01	4,135.01	4,135.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in					
	the Audited Balance Sheet of the previous year					(439.74)
8	Earnings per Share (of Rs. 10/ each))					
	a) basic	(0.22)	(0.25)	(0.17)	(0.64)	(0.61)
	b) Diluted	(0.22)	(0.25)	(0.17)	(0.64)	(0.61)

a. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended 30" September, 2021. The full format of the Standalone Results are available on the Company's website www.premierenergy.in.

b. The Standalone Results for the quarter ended 31st December, 2021 are here under.

**Particulars** 

Revenue from Operation

**Total Income from Operation** 

c. Depreciation and amortisation expense

Profit from operations before other income, exchange gain / (loss) on swap contracts, finance costs and exceptions

Profit from ordinary activities before finance costs and exceptional items 3+4+5

Profit from ordinary activities after finance costs but before exceptional items

ncome from Operations

a. Cost of O&M Services b. Employee Benefit Expenses

d. Other expenses

**Total Expenses** 

Other Income Exchange gain / (loss)

Finance Costs

before tax

Tax Expenses

after tax

10 Profit from ordinary activities

12 Profit from ordinary activities

15 Other Comprehensive Income (net of tax) 16 Total Comprehensive Income

19 Reserves excluding Revaluation Reserve

23 Earnings per share (Basic and Diluted) (Rs) (of Rs 10 each - Not annualise

Interest Service Coverage Ratio (ISCR)

Bad debts to Account receivable ratio;

25 Debt Service Coverage Ratio (DSCR)

29 Long term debt to working capital:

13 Extraordinary Item (net of tax) 14 Net Profit for the period

17 Paid up Equity Share Capital (Face value per share Rs 10)

Paid up Debt Capital

Debt Equity Ratio

Current liability ratio:

Total debts to total assets

Operating margin (%):

33 Debtors turnover:- not annualised

Inventory turnover; - not annualised

27 Net profit after tax:

Current ratio;

Outstanding (quantity and value); 22 Capital redemption reserve/debenture redemption reserve

Expenses

Place : Chennai Date: February 14, 2022

(Rs. In Lakhs)

۱ .		(	Quarter Ended		Year to date	Year Ended
SI. No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.2021
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations		•	-		71.00
2	Profit / (Loss) for the period before Tax					
	(after Exceptional and / or Extraordinary items	(84.32)	(96.30)	(62.02)	(245.74)	(213.15)
3	Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional					
	and / or Extraordinary items	(84.32)	(96.30)	(62.02)	(245.74)	(213.15)
4	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and other Comprehensive Income after tax)]	(84.32)	(96.30)	(62.02)	(245.74)	(213.09)

**IOT UTKAL ENERGY SERVICES LIMITED** CIN: U45208OR2009PLC011389

Regd Office - Plot No. 188/183, Zero Point, Udayabata, Paradeep, Jagatsinghpur Odisha, India, 754141

Phone: 022-61524500, email: girjesh.shrivastava@iotl.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2021

Inaudited

0.36

59.68

2.87

75.03

47.11

44.30

6.91

691

1.74

5.17

5.17

5.17

526 28

,692.08

194.34)

1.13

2.50 5.17

43.10

0.21

0.76

2.72

39%

14-15

For Premier Energy and Infrastructure Limited K Raman **Managing Director** DIN: 02982911

Year to Date

period ended

1.25

179.00

224.07

141.60

136.41

16.44

16.44

4.14

12.31

12.31

12.31

526 28

1,692.08

331.94

1.12 2.43 12.31

43.10

0.21

0.76

8.13

39%

Unaudited Unaudited

ponding ( Month

ended

Previous

121.23

121.23

0.35

59.65

2.50

73.89

47.34

51.67

48.85

2.82

2.82

0.71

2.11

2.11

2.11

526 28

1,691.94

317.14

5.34 1.45

2.11

.229.85

0.19

0.77

2.77

39%

(209 14) (194 34)

3 Months

Jnaudited

121.94

0.46

59.66

2.61

74.68

47.26

51.05

45.64

5.41

**5.41** 1.36

4.05

4.05

4.05

526.28

,744.31

199.52)

326.76

1.12

2.43 4.05

59.54

0.21

0.75

2.71

39%

Rs in Crore

'ear Ended Year Ende

484.30

1.43

238.59

11.02

296.03

188.27

195.60

9.39

9.39

2.36

7.03

7.03

7.03

526.28

(206.65)

7.03

.142.46

0.19

11.05

39%

Date for

Unaudited

362.88

1.10

178.94

221.07

141.81

148.61

6.06

6.06

1.52

4.54

4.54

4.54

526 28

1,691.94

(209.14)

317.14

4.54

.229.85

0.19

8.29

39%

## Balkrishna Industries limited

CIN NO: L99999MH1961PLC012185

Sd/- V. Venkatachalam Resolution Professional of

Raigarh Champa Rail Infrastructure Private Limit

Regd. Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad 431 136. Tel No.: +91 22 6666 3800, Fax: +91 22 6666 3898

Email: shares@bkt-tires.com, Website: www.bkt-tires.com Extract of unaudited Financial Results for the Quarter / Nine months ended 31st December 2021

			STAND	ALONE			CONSOLIDATED						
Particulars Particulars	Ql	JARTER END	ED	NINE MON	THS ENDED	YEAR ENDED	QU	ARTER ENDE	D	NINE MON	ITHS ENDED	YEAR ENDED	
Failiculais		30-09-2021				31-03-2021	31-12-2021			31-12-2021		31-03-2021	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	202995	204982	150455	589284	401203	575792	204581	207223	150923	592091	402974	578319	
Net Profit / (Loss) For the period													
(before tax, Exceptional items)	43872	54269	42411	146607	103648	153099	45007	55767	42757	149178	105216	155492	
Net Profit / (Loss) For the period before tax													
(after Exceptional items)	43872	54269	42411	146607	103648	153099	45007	55767	42757	149178	105216	155492	
Net Profit / (Loss) For the period after tax													
(after Exceptional items)	32858	37722	32189	103700	78318	115538	33895	39103	32507	106054	79758	117753	
Total Comprehensive Income for the period													
{comprising Profit/(Loss) for the period (after tax)													
and Other Comprehensive Income (after tax)}	36770	38109	33886	107216	79766	121109	37634	39454	33937	108960	80427	122352	
Paid Up Equity Share Capital	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	
Reserves (excluding Revaluation Reserve)						596855						596116	
Net worth	682806	653769	569531	682806	569531	600721	683810	653910	568209	683810	568209	599982	
Outstanding Debt	50000	-	-	50000	-	-	50000	-	-	50000	-	-	
Debt Equity Ratio	0.28	0.22	0.15	0.28	0.15	0.15	0.29	0.24	0.16	0.29	0.16	0.17	
Earnings Per Share (Basic & Diluted)													
(Face value of Rs.2/- each)	16.99	19.51	16.65	53.64	40.51	59.77	17.53	20.23	16.82	54.86	41.26	60.91	
Debt Service Coverage Ratio	8775.60	-	-	29322.60	-	-	9002.40	-	-	29836.60	-	-	
Interest Service Coverage Ratio	8775.60	-	-	29322.60	-	-	9002.40	-	-	29836.60	-	-	
Notes:					•	•							

Date: 16/02/2022

Place: Hyderabad

**GROWING TOGETHER** 

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> and on Company website <u>www.bkt-tires.com</u>

For Balkrishna Industries Limited

Arvind Poddar (Chairman & Managing Director) DIN: 00089984

Place : Mumbai

Date: 14th February, 2022

## Technocraft Industries (India) Limited


Where the best is yet to come

Registered Office: Plot No-47, Opus Centre, 2nd Floor, Opp Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East), Mumbai-93.
Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com


Extract of the Standalone & Consolidated Un Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st December 2021. Consolidated EBIDTA

Increase of 52%

Increase of 39%







										in Lacs exc	cept otherw	vise stated
0.			STAN	DALONE					CONSC	LIDATED		
Sr. Particulars No.	Quarter Ended 31.12.2021 Un -Audited	Quarter Ended 31.12.2020 Un -Audited			Period Ended 31.12.2020 Un -Audited	Year Ended 31.03.2021 Audited	Quarter Ended 31.12.2021 Un -Audited			Period Ended 31.12.2021 Un -Audited		Year Ended 31.03.202 Audited
1 Total Income from Operations	43,944	24,866	40,708	118,957	67,401	99,519	51,026	33,539	44,190	135,723	90,979	129,45
Net Profit / (Loss) for the period												
(before Tax, Exceptional/ Extraordinary items)												
from Continuing Operations	6,321	3,432	6,770	20,354	9,019	13,563	8,443	4,750	8,163	25,671	12,381	17,68
Net Profit / (Loss) for the period after Tax												
(after Exceptional/ Extraordinary items)												
from Continuing Operations	4,668	3,009	5,521	15,835	7,401	11,198	6,467	4,190	6,609	20,263	10,294	14,68
4 Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
from Discontinued Operations	(15)	17	(17)	(37)	(984)	(1,694)	(15)	17	(17)	(37)	(984)	(1,694
Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
from Discontinued Operations	(11)	13	(12)	(27)	(738)	(1,270)	(11)	13	(12)	(27)	(738)	(1,270
6 Total Comprehensive Income for the period												
[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax)												
and other comprehensive income(after tax)]	4,675	3,015	5,528	15,863	6,642	9,998	6,517	4,019	6,761	20,302	9,243	13,29
7   Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,44
8 Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹)	19.09	12.31	22.57	64.74	30.26	45.78	25.71	16.91	26.33	80.66	41.32	58.3
9 Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹)	(0.05)	0.05	(0.05)	(0.11)	(3.02)	(5.19)	(0.05)	0.05	(0.05)	(0.11)	(3.02)	(5.19
10 Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
For Continuing & Discontinued Operations-												
Basic and Diluted (in ₹)	19.04	12.36	22.52	64.63	27.24	40.59	25.66	16.96	26.28	80.55	38.30	53.1

Notes :

- The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website
- 2. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th November 2021.

(Chairman & Managing Director)

- Net profit margin (%); 37 Sector specific equivalent ratios as applicable." The company was incorporated on December 8, 2009 with the main object of Installation, Operation and
- Maintenance of Crude and Finished Products Tankages facility at Paradip Refinery of IOCL in Paradip. Paid up debt capital represents Non Convertible Debentures (NCD's) Debt Equity Ratio: Debt/Equity
- Debt includes all the secured loans including Non Convertible Debentures Equity includes Equity Share Capital and Reserve and Surplus (excluding Revaluation Reserves).
- Definition for Coverage Ratio DSCR=Earning before Depreciation, Interest & Tax, excluding exceptional items/(Interest+Principa
- Repayment)
  ISCR=Earning before Depreciation, Interest & Tax, excluding exceptional items/Interest The above standalone financial results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2022. The statutory auditors of the Company have carried out
- the Limited Review of the Financial Results and have issued an unmodified report thereon. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reporting ("Ind AS 34") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued and other accounting principles generally
  - Details of previous and next due date non convertible debentures are as follows

SI No	Particulars	Previous	Due Date	Next Du	ue Date	
		Principal	Interest	Interest	Principal	
1	Non Convertible Debentures	20-Dec-21	20-Dec-21	20-Jan-22	20-Jan-22	

- Note: Interest and principal was paid on due date
- Credit rating and change in credit rating (if any): "CRISIL AAA" and "IND AAA"
- The company has created Security Interest on the following in favour of the Debenture Trustee for the beneficial interest of the Debenture Holders:
- (i) a first ranking inter se pari passu Security Interest, including first ranking pari passu charge/assignment on Project's cash flows and receivables under BOOT Agreement, including any monies receivable or claims or credit or benefit for CENVAT credit in favour of the Debenture Trustee (ii) a first ranking inter se pari passu Security Interest, including charge/mortgage on the fixed assets (moveable and immovable property) of the Company, both present and future, in favour of the Debenture Trustee for the beneficial interest of the Series I Debenture Holders, Series II Debenture Holders and Series III Debenture
- Holders and a second ranking charge on the fixed assets (movable and immovable property) of the Company, in favour of the Debenture Trustee for the beneficial interest of the Series IV Debenture Holders, in favour of the Debenture Trustee for the beneficial interest of the Series V Debenture Holders;  $(iii) \ a \ first \ ranking \ inter \ se \ pari \ passu \ Security \ Interest, \ including \ charge/assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ asset \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ assignment \ on \ all \ the \ intangible \ assignment \ on \ all \ all \ assignment \ on \ all \ assignment \ assignment \ on \ all \ assignment \ a$
- of the Company and uncalled capital in favour of the Debenture Trustee; (iv) assignment by way of pari passu Security Interest of all rights, titles and interests of the Company in, to and under all Project Documents, Insurances, IOTL Bank Guarantee to which the Company is a party and all other
- material contracts relating to the Project; (v) a first ranking inter se pari passu Security Interest, including charge/assignment on the Accounts (as well as amounts lying to the credit thereof, including Cash DSRA as well as any Permitted Investments made there from in favour of the Debenture Trustee;
- (vi) IOTL Guarantee with respect to Debt Service Reserve Account is of Rs. 74.00 crores (March 2020: Rs 74
- 10 Asset cover available as on December 31, 2021 in case of the non-convertible debt securities issued by the
- company is 1.17. The Company is principally engaged in a single business segment viz terminaling.
- 12 Tax expense comprises only of Deferred Tax.

For and behalf of the Board SREEKANTH THAMBISETTY

**DIRECTOR & CEO** 

(DIN NO. 00035843)

Place : Mumbai

Date: February 14, 2022

Place : Mumbai Dated: 14th February, 2022 Sharad Kumar Saraf

For Technocraft Industries (India) Limited



# प्रभागातील नागरिकांना सुविधा पुरविणे हे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य

अहमदनगर, दि.१५ (हिंदुरथान समाचार):-प्रभागातील नागरिकांना सर्व सुविधा प्रविणे हे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे.त्यादृष्टीने विविध कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.प्रभागात एलईडी पथिदव्यामुळे प्रत्येक भाग आता प्रकाशमय होणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून अनेक पथदिवे बंद होते, याबाबत पाठपुरावा करून प्रभागातील सर्वच भागात एलईडी लावण्यात येत आहे. अशा पद्धतीने रस्ते,पाणी,झेनेजची कामेही सूरु आहेत. प्रलंबित कामांसाठी पाठपूरावा सूरु असल्याने तीही लवकरच होतील.नागरिकांच्या सहकार्याने टप्प्याटप्प्या ने कामे मार्गी लागत आहेत.प्रभागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन नगरसेवक भैय्या गंधे यांनी केले.

प्रभाग मधील श्रमिकनगर भागात एलईडी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक भैय्या गंधे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मनोज दुलम म्हणाले,प्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे,यासाठी आम्ही नगरसेवक प्रयत्नशील असतो.प्रत्येक भागातील समस्य,प्रश्न सम जावून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न राहिला आहे.

### सुंदरनगर को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी (मर्यादित) (नोंदणी क्र.बी.ओ.एम./डबल्यू.जी.एन./एच.एस.सी. (टी.सी./५७८७/९६-९७/दिनांक २०-६-१९९६) । ਹੁਲਿਕ ਹੈ • ਲੂਸ ਜੰ ੨/੧੦੨ ਦੁਆਂਟ ਜੰ ੮੦।੧–੮੦. (५०६ व ५११पैकी), सेनापती बापट मार्ग,

दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ जाहीर नोटीस

नोटीस देण्यात येते की, सुंदरनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड नोंदणीकृत पत्ता, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०० ०२८, या संस्थेच्य इमारतीमधील संस्था सभासद श्री. विनोत विष्णु लोखंडे, निवासी सदनिका क्रमांव ७०५, सातवा मजला, इमारत क्र.०२, यांच दिनांक ०५/०९/२०२० रोजी निधन झाले संस्था या नोटीसद्वारे त्यांचा मलगा श्री. विजय विनोद लोखंडे यांनी केलेल्या संस्थ सभासदत्वाच्या अर्जाबाबत विचार विनिमय काण्यापर्वी मयत संस्था सभासताच्या वती अर्ज केलेल्या वारसांना संस्थेचे सभामदत्व देण्यापर्वी मयत संस्था सभासद यांचे वारसदा किंवा अन्य मागणीदार / हरकतदा याच्याकडून हक्कमागण्या / हरकर्त मागवण्यात येत् आहेत. हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आंत त्यांनी आपल्या मागण्या वा हरकतींच्य पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्य प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर व नमूद केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तीकडून हक मागण्या किंवा हरकती सादर झाल्ये नाहीत तर, मयत सभासदाचा मुलगा श्री विजय विनोद लोखंडे यांनी संस्थेच्य सभासदत्वासाठी केलेल्या अर्जाचा विचा करण्याची / संस्थेच्या उपविधीनुसा कार्यवाही करण्याची संस्थला मोकळीव

ठिकाण: मुंबई दिनांक: १६-०२-२०२२

आपले विश्वास सुंदर नगर को.ऑप हौसिंग सोसायटी (लि.) मर्यादित श्री. बाबुराव सायलु गुजेर्ट सचिव

PUBLIC NOTICE

Take notice that my client Mr. Manga

nunnar Chaurasiya, is a owner an

member of Shiv-shakti Co-operativ

Housing Society Ltd in respect of Flat No

501, 5th Floor, B wing, Shivshakti CHS Ltd

Shankarwadi, Jogeshwari East, Mumba

400060, admeasuring 225 Sq.ft (Carpet)

holding share certificate No 25 for five full

paid up shares bearing distinctive number from 121 to 125, collectively called the said "Flat and Shares". My client intends to sell al

rights, title and interest of the said Flat and

shares to (1) Mr Mangesh Dattaram Kamble

Any person or persons having any adverse

and shares either by way of inheritance

neirship, mortgage, lease, leave and license, multiple sale, or lien charge, trust

injunction, possession, attachment of

therwise are requested to make the sam

known in writing along with the supporting

documents, to the undersigned at Off No 5

Asmita Orient, Station Road, Mira Road (E

Thane 401107, within 15 days from the date

of the publication hereof, failing which al

such claims and/or objections, if any, will be

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे

अशीले श्री. अंबावी जी. पटेल उर्फ

श्री.अशोक जी. पटेल, हे मे.वर्षा बिल्डर्स

आणि डेव्हलपर्म चे मालक यांचा कार्यालय

पत्ताः ३१६. ३रा मजला, लक्ष्मी प्लाझा

लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, लोखंडवाला लिंक

रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०० ०५३,

यांनी १) श्रीमती रोज मेरी थॉमस. २

श्रीमती मरीना राल्फ मेंडोन्का, ३) श्रीमती

किस्टिलीन आल्मेडा आणि ४) श्रीमती

मारिया ॲंटोइनेट फर्नांडीझ यांच्याकडून

जिमनीच्या प्लॉटचे सर्व हक्क, शिर्षक आणि

व्याज खरेदी करण्यास सहमती दर्शविली

आहे. क्षेत्रफळ समारे ३३१.५ चौरस मीटः

आणि त्यावर उभी असलेली रचना. अधिक

विशेषतः खाली नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये

वर्णन केले आहे (यापुढे 'सदर मालमत्ता'

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत

विक्री, हस्तांतर, करारनामाची प्रतिभूती

म्हणून ठेव, अदलाबदल, तारण, हमी

वित्तीय सहाय्यता, अधिभार, बक्षीस न्यास, परिरक्षा, ताबा, भाडेपट्टा, मृत्युपत्र,

परवाना, मालकी हक, कायदेशीर हक

जप्ती किंवा अन्य इतर<sup>ं</sup> प्रकारे कोणताही

अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास

त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक

कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता

यांचेकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

७ (सात) कार्यालयीन दिवसात कळवाँवे

अन्यथा असे सर्व दावा त्याग आणि/किंवा

स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

वर संदर्भीत अनुसुची

सीटीएस क्र.५८७, क्षेत्रफळ १६१.२ चौरस

मीटर व सीटीएस क्र.५८८, क्षेत्रफळ १७०.३ चौरस मीटर, गाव - आंबिवली, तालुका

अंधेरी, येथे स्थित आणि सीझर रोड

आंबोली नाका, अंधेरी (पश्चिम), मुंबई

ॲडव्होकेट जो इआप्पन

ॲडव्होकेटस् व सॉलिसिटर्स

बी/६०१, राज कमल अपार्टमेंट,

रस.व्ही.रोड जंक्शन आणि एम.जी.रोड,

कांदिवली स्टेशन जवळ (पश्चिम),

मुंबई - ४०० ०६७.

दिनांक: १६.०२.२०२२

**उेकाण: मुंब**ई

४०० ०५७, मुंबई उपनगर जिल्हा. सही/-

म्हणन संदर्भित)

Date: 16/02/2022

considered as waived and abandoned.

S. A. Shaikh

Advocate high court

aim, right, title or interest in the said Flat

& (2) Mrs Teial Mangesh Kamble.

# स्किल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः स्कील हाऊस, २०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३.

CIN.:L36911MH1983PLC178299, दुर.:0२२-६६१९९०००, फॅक्स:0२२-२२६९६०२३ ई-मेल: contact@skilgroup.co.in, वेबसाईट:www.skilgroup.co.in

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			एकमे	व	एकत्रित				
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही		
अ.	तपशील	39.92.29	३१.१२.२०	३१.१२.२१	३१.१२.२१	३१.१२.२०	३१.१२.२१		
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
٩.	एकूण उत्पन्न	२६.०७	३६१८.६५	4424.98	२६.०७	३६१८.६५	५५२५.२९		
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)	(१७५०.०३)	(७६९.५५)	(৭५२४९.४७)	(१७५०.६९)	(७६९.५६)	(৭५२७४.८৭)		
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	(१७५०.०३)	(७६९.५५)	(৭५२४९.४७)	(१७५०.६९)	(७६९.५६)	(৭५२७४.८৭)		
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	(१७५०.०३)	(৭০৭০.६४)	(१५०८९.२७)	(৭৩५০.६९)	(৭০৭০.६५)	(१५११४.६१)		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)								
	(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/								
	(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(१७५०.०३)	(१०१०.६४)	(१५०८९.२७)	(१७५०.६९)	(৭০৭০.६५)	(୩५୩୩୪.६୩)		
ξ.	समभाग भांडवल	२१६५७.१२	२१६५७.१२	२१६५७.१२	২৭६५७.৭২	२१६५७.१२	२१६५७.१२		
O.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	-	-	-	-		
	(रु.१०/- प्रती)								
	मूळ:	(0.८٩)	(0.80)	(६.९७)	(0.८٩)	(0.86)	(६.९८)		
	सौमिकृत:	(0.८٩)	(0.89)	(६.९७)	(0.८٩)	(0.80)	(६.९८)		
टिप	: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क								

करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.skilgroup.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही/ भावेश गांधी

न:ooo3o६२३ डीआयर

### **IndiaNivesh Limited**

Regd off: 1703, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 CIN: L99500MH1931PLC001493, Tel No.: 62406240, Fax: 62406241 Email: indianivesh@indianivesh

ठिकाण: मुंबई

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and Nine Months ended December 31, 2021

				STANI	DALONE					CONSOL	.IDATED		
	Particulars		IARTER EN		ENI	ONTHS DED	YEAR ENDED	QUA	ARTER END	ED	NINE MO	ED	YEAR ENDED
Sr.	railiculais	December 31, 2021	September 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021	December 31, 2021	September 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	53.14	72.31	5.21	197.92	101.85	134.54	135.94	164.81	119.17	469.56	556.47	696.5
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,												
l	Exceptional and/or Extraordinary items)	(194.54)	(182.96)	(173.38)	(533.23)	(802.30)	(2.02)	11.36	(276.78)	(345.12)	(503.78)	(1551.14)	(968.64)
3	"Net Profit / (Loss) for the period before tax												
	(after"Exceptional and/or Extraordinary items)"	(194.54)	(182.96)	(173.38)	(533.23)	(802.30)	(2.02)	11.36	(276.78)	(345.12)	(503.78)	(1551.14)	(968.64)
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(196.66)	(182.86)	(176.22)	(535.44)	(798.03)	4.02	234.18	(294.68)	(573.49)	(314.33)	(2154.28)	(1285.14)
5	Share of Profit / (Loss) of associates	-	-	-	-	-	-	-	-	0.10	-	57.37	57.37
6	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after Share of Profit / (Loss) of associates )	(196.66)	(182.86)	(176.22)	(535.44)	(798.03)	4.02	234.18	(294.68)	(573.38)	(314.33)	(2096.91)	(1227.27)
7	"Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/Loss for the period (after tax)												
	and other Comprehensive Income (after tax)]	(196.66)	(182.86)	(176.22)	(535.44)	(798.03)	4.02	236.80	(295.00)	(573.32)	(314.88)	(2,097.59)	(1,229.25)
8	Equity Share Capital												
	(Face Value Re.1/- per share)	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50
9	Other Equity as per Audited												
	Balance Sheet as at March 31, 2020	-	-	-	-	-	(4519.17)	-	-	-	-	-	(1774.44)
10	Earnings Per Share (of Re.1/- each)												
1	(for continuing and discontinued operations)												
$\bot$	-Basic & Diluted	(0.52)	(0.48)	(0.47)	(1.42)	(2.11)	0.01	0.62	(0.78)	(1.52)	(0.83)	(5.55)	(3.25)

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2021 filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Stock Exchange www.bseindia.com and on the Company's website www.indianivesh.in For and on behalf of the Board IndiaNivesh Limited

Place: Mumbai Date: 14/02/2022

## पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन: एल७४११०एमएच१९८०पीएलसी३३०००८ पत्ताः १००३ व १००४, १०वा मजला (वेस्ट साईड), लोटस ग्रॅंडयूर, विरा देसाई रोड, मुंबई-४०००५३ ई-मेल: info@panoramastudios.in | वेबसाईट: www.panoramastudios.in ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील		एकम्	व		एकत्रित					
蛃.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
		३१.१२.२१	३०.०९.२१	39.99.90	39.03.79	38.88.88	३०.०९.२१	३१.१२.२०	३१.०३.२१		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४८७.६९	-३.८२	६७.३४	१६००.८२	५९३४.८८	३२६.८५	९७२.१७	७६८५.०९		
2	एकूण खर्च	४२१.४५	-१६४.१0	83.30	१४७४.०८	६६७०.५६	५३०.१४	१२५४.०५	६५७९.०१		
3	करपुर्व पण, अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोट)	६६.२३	१६०.२८	२४.०५	१२६.७४	२६४.३२	-203.30	-२८१.८८	११०६.०८		
γ	कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	५६.४६	१४७.२१	२१.०७	१०८.३२	१७७.४२	-१२३.१९	- २१५.७२	८४३.८५		
ų	एकूण सर्वकष उत्पन्न	५६.४६	१४७.२१	२१.०७	१०८.३२	१७७.४२	-१२३.१९	- २१५.७२	८४४.९६		
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल	१२४५.००	१२४५.००	७५८.00	७५८.00	१२४५.००	१२४५.00	७५८.००	७५८.००		
૭	उत्पन्न प्रतिभाग								- 1		
	१. मूळ	०.४६	१.२१	0.7८	१.४३	१.0४	0.0≩	-9.34	६.६८		
	२. सौमिकृत	0.४६	१.२	0.78	१.२३	१.0३	0.0३	-१.१६	<i>પ</i> .હપ		

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रुवारी. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेता मान्य करण्यात आले

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडकरित कुमार मंगत पाठक

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००२९९६३८

Rajesh Nuwal

(रु. लाखात)

Managing Director DIN: 00009660

दिनांक: १४.०२.२०२२

## टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

Where the best is yet to come

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

(अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)

सही / - शरद कुमार सराफ

(डीआयएन: ०००३५८४३)

सीआयएन क्र.: एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, २रा मजला, तुंगा पॅराडाईज हॉटेलच्या समोर, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. **दर:** ४०९८२२२२/०००२,

फॅक्स क्र.:२८३५६५५९, ई-मेल: investor@technocraftgroup.com वेबसाईट: www.technocraftgroup.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरीता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	• • • • • • • • • • • • • • • • • • • •			•			•	•	•		•			
Со	Consolidated Revenue from Operations Consolidated EBID						Cor	solidated I	PAT		Consolidated EPS			
	Increase of 52%			Increase	of 39%			Increase c	of 54%		Incr	ease of 51°	%	
												(रु.लाखात, नमुद	केल्या व्यतिरिक्त)	
				एर	क्रमेव					एकि	त्रेत			
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली कालावधी	संपलेली कालावधी	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली कालावधी	संपलेली कालावधी	संपलेले वर्ष	
क		39 92 2029	39 92 2020	30.09.2029	39 92 2029	39 92 2020	39 03 2029	39 92 2029	39 92 2020	30.09.2029	39 90 2029	39 92 2020	39 03 2029	

											(र.लाखात, ननुष	द केल्या व्यतिरिक्त)
			एट	<b>क्</b> मेव					एकत्रि	वेत		
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली कालावधी	संपलेली कालावधी	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली कालावधी	संपलेली कालावधी	संपलेले वर्ष
	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४३९४४	२४८६६	80005	99८९५७	६७४०१	९९५१९	५१०२६	३३५३९	४४१९०	934023	९०९७९	ঀঽ९४५४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीत कार्यचलनातून	६३२१	3832	६७७०	20348	९०१९	934६३	<b>८</b> ४४३	४७५०	८१६३	२५६७१	9२३८9	৭७६८৭
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) अखंडीत कार्यचलनातून	४६६८	3008	५५२१	94८३५	<b>७</b> ४०१	9998८	६४६७	४१९०	६६०९	२०२६३	90२९४	98863
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून	(94)	90	(90)	(३७)	(९८४)	(१६९४)	(94)	90	(१७)	(३७)	(९८४)	(१६९४)
खंडीत कार्यचलनातून	(99)	93	(१२)	(२७)	(७३८)	(१२७०)	(99)	93	(१२)	(२७)	(७३८)	(१२७०)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	४६७५	<b>३</b> ०१५	५५२८	१५८६३	६६४२	९९९८	६५१७	४०१९	६७६१	20302	९२४३	१३२९९
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६	२४४६
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	98.08	92.39	२२.५७	<b>६</b> ४.७४	३०.२६	84.0८	<b>૨</b> ५.७१	9६.९9	२६.३३	८०.६६	89.32	4८.३८
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमकृत	(0.04)	0.04	(0.04)	(0.99)	(३.०२)	(५.१९)	(0.04)	0.04	(0.04)	(0.99)	(३.०२)	(५.१९)
. उत्पन्न प्रतिभाग (क्त.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	98.08	92.3६	२२.५२	<b>६</b> ४. <b>६</b> ३	२७.२४	४०.५९	१६.९६	२६.२८	८०.५५	<b>3</b> ८.30	43.98	
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) अरखंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) अरखंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी) (अखंडीत वार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	तिमाही  39.9२.२०२९ अलेखापरिक्षित  कार्यचलनात्न एकूण उत्पन्न कार्यचलनात्न एकूण उत्पन्न कार्यचलनात्न एकूण उत्पन्न कार्यचलनात्न जिंद्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीत कार्यचलनात्न ६३२१ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) अखंडीत कार्यचलनात्न ४६६८ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनात्न (१५) करानंतर कालावधीकरिता पिव्यळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनात्न (१५) सममाग मांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) उत्पन्न प्रतिमाग (रु.१०/– प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनात्न) मूळ व सौमिकृत (०.०५) उत्पन्न प्रतिमाग (रु.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनात्न) मूळ व सौमिकृत (१९.०४	तिमाही  39.9२.२०२१ अलेखापरिक्षित  कार्यचलनातून एकूण उत्पन्न कार्यचलनातून विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) अखंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून कारावधीकरिता व्रिच्य कपा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून कारावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावधीकरिता एक्प पर्वकष्ठ उत्पन्न (कारावधीकरिता एक्प पर्वकष्ठ उत्पन्न (कारावधीकरिता एक्प पर्वकष्ठ) (अखंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत (0.0५) 0.0५ 0.0५ 0.05	तपशील  संपनेती तिमाही  ३१,१२.२०२१ अलेखापरिक्षित  कार्यचलनातून एकूण उत्पन्न कार्यचलनातून विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबग्तर) अखंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून (१५) करानंतर कालावधीकरिता विव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून (१५) करानंतर कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (अपवित्व) करानंतर कार्यचलनातून प्रतिमाग (क.१०/– प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत (0.0५) 0.0५ 0.04 0.04) 0.05	तिमाही   तिमाही   तिमाही   तिमाही   तिमाही   अग.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ१.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ१.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ१.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ१.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   अलेखापरिक्षित   लिंक्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीत कार्यचलनातून   ६३२१   ३४३२   ६७७०   २०३५४   करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) अखंडीत कार्यचलनातून   ४६६८   ३००९   ५५२१   १५८३५   करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून   (१५)   १७   (१७)   (३७)   करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून   (१५)   १३   (१२)   (२७)   कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर))   ४६७५   ३०१५   ५५२८   ९५८६३   समागा भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनातून)   मूळ व सौमिकृत   १९.०९   १२.३६   २२.५७   ६४.७४   उत्पन्न प्रतिमाग (रू.१०/– प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनातून)   मूळ व सौमिकृत   (०.०५)   0.०५   (०.०५)   (०.१०)   उत्पन्न प्रतिमाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनातून)   मूळ व सौमिकृत   १९.०४   १२.३६   २२.५२   ६४.६३   ६४.६३   १९.०४   १२.३६   २२.५२   ६४.६३	संपलेली तिमाही   संपलेली तिमाही   अ.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ.१२.२०२१ अलेखापरिक्षित   अ.१२.२०२१ अलेखापरिक्षित   काळावधाळिरिता निव्वळ नफा/(तोटा) (अ.१२०००   ४४६८   ४०००   २०३५४   १००९   १००९   १५२१   १००९   १५२५   १५२५   १५८४   १६४२   १६४२   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १५४०   १६४०   १५४०   १४४६   १४४६   १४४६   १४४६   १४४६   १४४६   १४४६   १४४६   १४४६   १४४०   १	संपलेली तिमाही   त	तपशील संपलेली तिमाही संपलेली तिमाही कालावधी कालावधी वर्ष संपलेली तिमाही अ,9,9,2,2020 अ,9,9,2,2021 अ,9,9,2,2020 अलेखापरिक्षित (१९५१ पृष्ठ अलेखापरिक्षित १८५१ पृष्ठ अलेखापरिक्षित १८५१ पृष्ठ १८५४ पृष्ठ १८५४ पृष्ठ १८५४ पृष्ठ १८५४ अलेखापरिक्षित १८५४ अलेखापरिक्षित १८५४ १८५४ १८५४ १८५४ १८५४ १८५४ १८५४ १८५४	तपशील संप्रतेली तिमाही संप्रतेली तिमाही तिम	संपलेली तिमाही विभावी संपलेली तिमाही विभावी	तपशील संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही लियाही कालावधी कालावधी संपलेली तिमाही तिम	तपशील संपलेली तिमाही संपलेली तिमाही

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेचुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण नमुना कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०२.२०२२

## **PUBLIC NOTICE**

All citizens are informed that Mr. Dinesh Sunil Patel. Address Room No. 404, BUILDING No.5, Ganesh Green Village Co-Op. Society, Kashigaon, Kashimira, Mira Road (E), Thane-401107 House Sale Agreement (Sale Deed) Registration No. TNN10-3144-2021 (dated 02/03/2021) is missing. However, if anyone finds it, its should be reported to 9136444069 / 9029120618 or to the above address within 10

(7.50) 852.00

(0.035)

852.00

(0.006)

(11 27)

(0.053)

### iStreet Network Limited

CIN L51900MH1986PLC040232
Regd. Add.: 107, New Sonal Link Ind Estate, Link Road, Malad West Mumbai 400064 Website: www.istreetnetwork.com Email: info@istreetnetwork.com
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

and Other Comprehensive Income (after tax)]
Paid-up Equity Share Capital

Earnings per Share (Par Value Rs. 4 each)

Basic and Diluted

Nine Months ended Year Ende 31.12.21 30.09.21 31.12.20 31.12.21 31.12.20 31.03.202: Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited **Particulars** 0.12 Total Income from operations 0.01 7.73 Net Profit / (Loss) for the period (11.27)(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 4.65 (3.70)(7.10)(1.18)(7.50)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 4.65 (3.70)(7.10)(7.50)(11.27)(1.18)(after Exceptional and/or Extraordinary items 4.65 (3.70)(7.10) (1.18)(7.50)(11.27) [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

4 65

852.00

0.022

(3.70)

(0.017)

(7.10)

852.00

(0.033)

The above un-audited financial result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetin

The above un-audited financial result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 14th February, 2022.

The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review of the results of the Company and issued a Limited Review Report, now attached herewith.

The company had invested huge resources in developing technology, infrastructure, marketing, promotions, business process and fulfillment services over the last years in order to expand its retail network and customer base for its Internet Retail business. Since it was an innovative process of Retailing where the company orchestrates 3rd party physical retail stores with virtual inventory, the business model required continuous investments till it reaches the breakeven point and turned profitable. In March 2017, the company had been classified into the Graded Surveillance Measure (GSM) list by BSE. The criteria for classifying the company into GSM was not very clear to us. The direct impact of classifying company in GSM by BSE had led to trade restrictions and a complete 'roadblock' in terms of raising additional capital from new investors. Thus new fund raising had became an extremely challenging and a dunting task. At present the company is placed in stage 3 of GSM list. Consequent to classifying into GSM and failing in raising fresh capital for Internet Retail businessthe business, the company has suspended it's Internet Retail operation wef 1st April, 2017. The company is exploring various opportnities and partnerships in order to revive its business activities and shall be coming up with its new business plan soon. In any case, it is continued to be a 'going concern' as it has initiated theprocess of issuing Equity Share Warrants to raise fresh capital for its new activities.

The SARS-CoV-9 virus responsible for Covid-19 has contributed to a significant drop in global and local economic activities. During this period (over 24 months) the company's revival plan of its business activities was impacted either in the form of delays or completely dropping of the new business plan. The Company has considered and concluded that there is no material impact that may result from COVID-19 in preparation of these financials results, including recoverability of assets. In developing the assumptions relating to future uncertainties in the economic conditions due to COVID-19, the management has, at the date of approval of these financial results, used relevant internal and external sources of information including economic forecasts and expects that the carrying amounts of these assets are recoverable. The impact of COVID-19 may be different from that estimated as at the date of approval of these financial results.

Previous period/year figures have been regrouped re-arranged, wherever necessary, to confirm to current year/quarter presentation Place : Mumbai Dated : 14th Feb., 2022 Managing Director DIN:00444932

**नोंदणीकृत कार्यालय:** राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात-३८०००९ HDB FINANCIAL SERVICES **क्षेत्रिय कार्यालय:** १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पू.)

मुंबई-४०००६९ आणि महाराष्ट्रातील विविध शाखा सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(४) अन्वये ताबा सूचना ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूद प्रमाणे मागणी सूचना वितरिर केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम तसेच वास्तविक जमा करण्याच्य तारखेपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम गरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदः कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या गलमत्तेचा **सांकेतिक तांबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, क्दर मालमत्तेसह कोणताही व्यवहार केरू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावी.

कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार, अनुसूचीत मालमत्ता, थकबाकी रक्कम, मागणी सूचना, त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम, ताबा दिनांक याचे तपशिल खाली देण्यात आले आहे

अ. १. कर्जदार, सहकर्जदार/जामिनदारांचे नाव व पत्ता, २. कर्ज खाते क्रमांक, ३. मान्य कर्ज रक्कम, ४. प्रतिभूतीचे तपशील, ५. मागणी सूचन क्र. दिनांक, ६. दावा रक्कम (रु.), ७. ताबा दिनांक

१) कर्जदार, सहकर्जदार/जामिनदार: १) मधूसूदन बालानारासैह गौड, २) अरूणा एम गौड, सर्वांचे र/ठि.: (अ) अरेना ३ कोहौसोलि फ्लॅट क्र. १/४०२, पूनम गार्डन एस के स्टोन मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे - ४०११०५. **२) ऋण खाते क्र.:**४८७७६८, **३) ऋण रक्कम: रु.३०,००,०००/** (रुपये तीस लाख फक्त). ४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ताः फ्लंट क्र.४०१ (क्षेत्रफळ सुमारे २०८ चौ.फू. कारपेट क्षेत्र) / ४०२ (क्षेत्रफळ सुमारे २८७ चौ.फू. कारपेट क्षेत्र), ४था मजला, अरेना ३ कोहौसोलि मधील अरेना २ म्हणून ज्ञात इमारत, पुनम गार्डन, मिग कॉम्पलेक्स जवळ. एस के स्टोन पोलिस चौकी, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे - ४०११०७ येथील जागेचे सर्व भाग व खेंड. **५) मागणी सूचना दिनांक:** २८ ऑक्टोबर, २०२१ ६) देय रक्कमः रु.१८,३६,९१८.२४ (रुपये अठरा लाख छत्तीस हजार नऊशे अठरा आणि पैसे चोवीस फक्त) २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी देय तसेच क्रम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. **७) ताबा दिनांक:** ११.०२.२०२२

१) कर्जदार, सहकर्जदार/जामिनदार: १) बी एस गोल्ड, २) शामोली बैकुंठनाथ जाना, ३) बैकुंठनाथ बी जाना सर्वांचे र/ठि.: (अ) गाला क्र.२०१ नर्व किर्ती प्रिमायसेस कोहौंसो स्टेशन रोड, किर्ती इस्टेट, भाईंदर, मुंबई-४०११०ँ५.(ब) फ्लॅर्ट क्र.१०२ँ, १ला मजला, ए विंग, शिव दर्शन, शिर्व महिमा को ऑप् हौ सो लि., नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे - ४०११०५, **२) ऋण खाते क्र.:** १५७५ ४६३, **३) ऋण रक्कम: रु.२४,४०,०००/- (रुपये चोवीस लाख चाळीस** हजार फक्त). ४) प्रतिभृतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ताः फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग (क्षेत्रफळ सुमारे ४०.५२ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र). शिव महिमा को ऑप हौ सो लि.म्हणून ज्ञात सोसायटी,जमिन महसूल जुना सर्वे क्र.१९६, हिस्सा क्र.१७, नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे - ४०११०५ येथील जागेचे सर्व भाग व खंड. **५) मागणी सचना दिनांक:** २८ ऑक्टोबर, २०२१. **६) देय रक्कम: रु.२५.६२.८६५.४१ (रुपये पंचवीस लाख बासष्ट हजार आठशे** पासष्ट आणि पैसे एकेचाळीस फक्त) २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी देय तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. **७) ताबा दिनांक:** ११.०२.२०२२.

३ १) कर्जदार, सहकर्जदार/जामिनदार: १) सागर बेल्ट्स, २) कौसर परवीन जे शेख ३) जावेद अहमद मोहम्मद तौहिद शेख, सर्वांचे र/ठि.: (अ) दूकान क्र.२, मेट्रो मार्केट ३१३ अब्दुल रहेमान स्ट्रिट, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई - ४०० ००३. **(ब) फ्लॅट क्र.१६०१/१६०२, १६वा मजला, झैनब टॉवर, मौलाना आझाद रोड, हॉटेल रॉलेक्सच्या पाठीमागे, नागपाडा, मुंबई - ४०० ००८ २) ऋण खाते क्र.:**४३८६१८५, १३५८११९८, युनिक आयडी नंबर ०१६३०९८ शी लिंक, **३) ऋण रक्कम: रु.८८,००,०००/- (रुपये अद्उपाएँशी लाख फक्त), ऋण खाते क्र.:**४३८६१३५ आणि ऋण रक्कम रू.१६,००,०००/- (रूपये सोळा लाख फक्त). **४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता:** फ्लॅट क्र.१६०१/१६०२, १६वा मजला (क्षेत्रफळ समारे ५७५ चौ.फ. कारपेट क्षेत्र). झैनब टॉवर, मौलाना आझाद रोड, नागपाडा जंक्शन, नागपाडा, मुंबई सेंटल पूर्व, मुंबई - ४०० ००८ येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५) मागणी सूचना दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२१. ६) देय रक्कम: रु.१,०५,०३,७०३ँ.९ (रुपये एक कोटी पाच लाख तीन हजार सातशे तीन आणि पैसे नऊ फक्त) २२.१०.२०२१ रोजी देय तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. ७) ताबा दिनांक:

📢 कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायदाच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे. 📢 काही प्ररन, आक्षेप व तजवीजीकरिता कृपया संपर्कः श्रीमती तृष्ठी सुर्वे (प्राधिकृत अधिकारी), दर.क्र.:९८७०६४६३४३ (एम)(ओ)/श्री. अजय मोरे, संपर्क क्र.९८२०५२१७२७ (क्षेत्र संकलन व्यवस्थापक), **विशाल रितपुरकर,** मोबा.क्र.:९८३३६७१००६, एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, १ला मजला विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०००६९.

सही/- प्राधिकृत अधिकारी एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०२.२०२२

## **Public Notice** Smt Sumitra Tukaram Ghadigaonkar a bonafide member of the Shr

Siddhiyinayak Co-op Hsg Society Ltd naving address at C/102, First Floor Shri Siddhivinavak Co.op Hsg. Soc ₋td, Gundavali, Gaonthan Andher ast Mumbai 400069 expired on 19th May 2019 and had executed egistered WILL dated 18th February 2015, bearing registration number 1659/2015 at sub-Registrar office Mumbai in favour of her son, Shri Charudatta Tukaram Ghadigaonkar. Shri Charudatta Tukaran Shadigaonkar made an application to he society to admit him as a member of the Society and to transfer the shares and interest of the decease nember in the capital / property of th Society on his name by virtue o registered WILL.

The Society hereby invites claims or

objections from heir or legal heirs or other claimants/objectors to the ransfer of the said Shares and interes f the deceased Member in the Capita property, of the Society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies o such documents and other proofs in support of his/her the claims/objection or transfer of Shares and interest of the deceased member in the claim property of the Society.

f no claims/objections are receive rithin the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the leceased member in the capital roperty of the Society in such manner s is provided under the byelaws of the society. The claims /objections, if any eceived by the Society for transfer o shares and interest of the deceased member in capital / property of the Society shall be dealt with in the nanner provided under the bye-laws

of the Society. A copy of the registered bye-laws o the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society / with the Secretary of the ociety on Sunday between 9 a.m to 12 a.m from the date of publication o he notice till the date of expiry of its Period at society office.

For and on behalf of Shri Siddhivinayak Co.-op. Hsg. Soc. Ltd Chairman / Secretary
Place: Mumbai Date: 16.02.2022 Place : Mumbai